

**मराठी भाषा संवर्धन पुरस्कार
प्रदान करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२०१६/भाषा-३,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: ०२ फेब्रुवारी, २०१८.**

वाचा :-

शासन निर्णय क्रमांक - भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२००६/भाषा-३, दि.१८ फेब्रुवारी, २०१६.

प्रस्तावना :-

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ.अशोक रा. केळकर यांचे नावे “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” व कवितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांवरील अबालवृद्धांपर्यंत सहजसोप्या भाषेत मराठी भाषा संवर्धनाचे लक्षणीय कार्य केलेल्या कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नावे “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रु.१,००,०००/- (रु.एक लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. सदर पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ.अशोक रा. केळकर यांचे नावे देण्यात येणारा “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” व कवितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांवरील अबालवृद्धांपर्यंत सहजसोप्या भाषेत मराठी भाषा संवर्धनाचे लक्षणीय कार्य केलेल्या कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नावे देण्यात येणारा “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” यांच्या रकमेत रु.१,००,०००/- (रु.एक लक्ष फक्त) रोख वरून रु.२,००,०००/- (रुपये दोन लक्ष फक्त) रोख अशी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रु.२,००,०००/- (रु.दोन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे राहिल.

मराठी भाषा शासन निर्णय क्र. भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२०१६/भाषा-३, दि.१८.०२.२०१६ मधील पुरस्कार निवड समितीची रचना तसेच डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि “कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” या पुरस्कार निवडीबाबतचे निकष व शासन निर्णयातील अन्य बाबी तशाच राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२०२१२१६५७८४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
४. मा.विरोधी पक्षनेता, विधान सभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
६. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
९. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
१०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
११. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
१२. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१३. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१४. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१५. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१६. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१७. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१८. भाषा - ३ (संग्रहार्थ).